## **SUMMIT SECURITIES LIMITED**

Corporate Identification Number: L65921MH1997PLC194571
Registered Office: 213, Bezzola Complex, B Wing, 71, Sion-Trombay Road, Chembur, Mumbai - 400071
Tel Nos.: +91-22-46098668 / 69

Website: www.summitsecurities.net Email: investors@summitsecurities.net;compliance@summitsecurities.net

July 31, 2025

**National Stock Exchange of India Limited** 

Exchange Plaza, 5<sup>th</sup> Floor Plot No C/1, G Block Bandra Kurla Complex Bandra East Mumbai 400 051 **BSE Limited** 

Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400 001

**Symbol: SUMMITSEC** 

Security Code: 533306
Security ID: SUMMITSEC

Sub: Disclosure under Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 – Submission of Newspaper publication regarding Second notice to shareholders about the Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares

Dear Sir,

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper clipping regarding containing interalia information about the publication of Second notice to shareholders of the Special Window for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated July 02, 2025 published on Thursday, July 31, 2025, in Free Press Journal (English Newspaper) and Navshakti (Marathi Newspaper).

Kindly take the same on record.

Thanking you

Yours faithfully For Summit Securities Limited

Jiya Gangwani Company Secretary & Compliance Officer Encl: As above SOYEB I. PATEL, R/O OF 203, 9/B UCKY APARTMENT, IRANI COLONY

ARD. CL-480 A
HAVE CHANGED MY NAME FROM
BRAHIM MEHMUD QURESHI TO
BRAHIM MEHMOOD QURESHI AS PER

USGLAIMLER
The Fee Press Journal does not vouch
for the authenticity or veracity of the
calms made in any advertisements
ear earlier of the calms made in any advertisement
ear earlier of the calms of the calms of the
earlier of the calms of the calms of the
earlier o MALAD (E), MUMBAI - 97 HAS CHANGED OUR MINOR SON'S NAME FROM BUDBAKSH SOYER PATEL TO AMMAR SOYEB PATEL AS BIRTH CERTIFICATE AND CARD. website. The liability is solely that the advertiser in which The Free Pr Journal has no role to play.

## **CHANGE OF NAME**

## NOTE

AADHAR. LI-Z-12 SHOAIB MOHAMMEU GULAIN MIOIFLE I HAVE CHANGED MY NAME FROM TO SHOAIB MOHAMMED GULAIN GEORGE JACOB GEORGE TO JACOB MOWLA AS PER DOCUMENTS GEORGE AS PER DOCUMENTS CL-283 CL-263

Brite

## BRIGHT BROTHERS LIMITED

CIN: L25209MH1946PLC005056 Regd. Office: Office No.91, 9th Floor, Jolly Maker Chambers No.2 225, Nariman Point Mumbai - 400021 Tel.: 8828204635, Email: Invcom@brightbrothers.co.in

### NOTICE OF 78™ ANNUAL GENERAL MEETING

lacquired under registered Deed of Release dated the February, 2025 in respect of office ne. Z. on the following property of the february (2025) in respect of office ne. Z. on the following property of the february (2025) in respect of office ne. Z. on the february (2025) in respect of the february (2025) in respect of the said office ne. Z. on the february (2025) in respect of the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said of the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said office viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Narendra Madian had evaled for the said viz. Rejain Naren

numer, in complaince with the provisions of Section 108 of the Companie Add, 2013 and Rule 20 of the Companies (Wantigement and Administration Rules, 2014 as a mended by the Companies (Wantigement and Administration Rules, 2014 and Republish Ad of SEBI (Listing, Obligations and Disclosure Requirements) Registations, 2015, the Company is pleased to provid the business may be transacted through evoling services provided by MIP intelled (Formerly known as Link Intime India Private Limited). The two voting period commentees on Frieldy, 227 August, 2025 (2000 and) and end of the Company and the Company Administration of the Company and Com

235 (cut-off date), are depended as the control of date of of d

Piyush Dinesh Pillewar & Sadhana Dinesh Pillewar-LBNAG00006080417 LBNAG00006099083

Nilesh Ganpat Patil & Rashmi Chavan-LBMUM00001810317/ LBMUM00006603703

AINK | New Rohtok Road, Knol Bogh, New Dehi- 110005 | New Rohtok Road, Knol Bogh, New Dehi- 110005 | New Rohtok Road, Knol Bogh, New Rohtok Road, New Rohtok Rohtok

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Flat No. 402, 4th Floor, B-Wing, Royal Heritage, Old S. No. 213, Hissa No. 3, New S.No. 146, Hissa No. 3, Village-Pashane, Taluka-Karjat, Raigad-410201/ July 25,2025

Plot No. 98, Unique Vishwa Phase-I, Khasra No. 127/4, 127/6, 128/1, 128/2, 128/3, 131/1 & 161/2, P.S.K. No. 74, Waranga, lit College, Maharashtra, Nagpur- 440027/ July 25,2025

Flat No. 402, 4th Floor, Wing A, Amisha Co-operativ Housing Society Ltd, Near Motifal Nehru, Survey No. 262 (old), New Survey No. 91, Hissa No.13, Plot No.87,villoge Novagoan, Taluka Kalyan, Dombivali East, Thane-421201/ July 28,2025

Sulochana Harish Shetty, & Mukesh H Shetty & Mukesh H Shetty - LBMUM00003486727 Dombivali East, Thane - 421204/ july 28,2025

OICICIBANK | Branch Office: ICICI Bank Limited Plot No-23, Shall Tower, 3rd Floo New Rohtak Road, Karol Bagh, New Delhi- 110005

S/d-VJ JURIS Advocates

ank Limited.

Date of Demand Notice/ Amount In Demand Notice (Rs)

March 25, 2025

Rs.
7,48,906/February

February 11, 2025 Rs. 10,28,420.86/

March 03, 2025

Rs. 15,79,908.42/-

## DISCLAIMER CHANGE OF NAME PUBLIC NOTICE I HAVE CHANGED MY NAME FROM M. SABEEKA FATHIMA / M. SABEEK FATHIMA MAHDI SAYEED TO NE'NAME SABEEKA FATHIMA BASHI HUSSAIN SAYED AS PER DOCUMENT'CL-3'

ereby given to all to whom
my client, Ms. Nipumika B
to purchase the Flat?
4 360 sr ting aggregate value of Rs. inctive numbers 106 to 110

PUBLIC NOTICE

OTICE is hereby given that (1 RSHAD HUSSAIN REHMAN

olding 50% undivided quired under registered ed dated 13 June, 201

4. Mr. Suresh B. Patil; of Mumbai an adult Indian Inhabitant Residing at Sachinam Heights CHS. Ltd., 1st Floor, 278, Tardee Road, Tardeo, Mumbai -400 007.

5. Kantilal Ghamandiram Govani, Indian Inhabitant office at Trade Centre, Gr. Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai -400 013.

Parel, Mumbai - 400 013.

6. Babu Rayi Shah, Indian Indian Inhabitant Residing at A2, Om Shraddha, Tulinj Road, Nallasopara East, Dist. Palghar-401209. Trade Centre, Gr. Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.

To.

To.
The Respondent No. 3 & 4 abovenamed.
WHERGAS, Applicant/Original
Policy application be
100 paginat the Respondents / Org. Plaintiff/Respondents praying that the delay if any, in filling the above application be
100 paginated to provide the provided of the provided of the provided provided and Consent Decree dated 30.09.2011 passed by this Horbite Court passed on the basis of purported consent terms dated \$0.09.2011 passed by this Horbite and to decide the same in file and to decide the same in file and to decide the same in the application.
You are hereby warmed to appear before the Horbite Judge Presiding over Court Room No. 13, 4th floor of Of Building, Court State (Justice Louise), and the provided presiding over Court Room No. 13, 4th floor of Of Building, Caulta, Kalbaderin, Causes, Lokmanya Tlak
Marg, Dhobil Jalon, Kalbaderin, Canadas (Lorenza Lorenza Lorenza Lorenza Lorenza Tlak
Marg, Dhobil Jalon, Kalbaderin, Canadas (Lorenza Lorenza Lorenza Tlak
Marg, Dhobil Jalon, Kalbaderin, Canadas (Lorenza Lorenza Lorenza Tlak
Marg, Dhobil Jalon, Kalbaderin, Canadas (Lorenza Lorenza Lorenza Lorenza Tlak
Marg, Dhobil Jalon, Kalbaderin, Canadas (Lorenza Lorenza Lore

You may obtain the copy of said Application from Court Room No. 13 of this court.

Given under the seal of the Court this 11th day of October, 2024.

Seal Seal Registral

## The above-mentioned borrowers[s](journators[s] islane hereby issued a 30 day Notice to report he clee the mortgoged properties with be said during 30 days from the date of publishing this Notice, as Date July 31, 2025, Bernald of Security interest (Enforcement) Rules 2002. Sincerely Authorised Place: Maharostatra Sincerely Authorised Office For ICICI Bank Ltd.

Bandhan Regional Office: Netaji Marg, Nr., Mithakhali Six Roads, Ellisbridge, Ahmedabad-6, Phone: +91-79-26421671-75

under the Securitization and Reconstruction of Francial Assets and Enforcement of 19 (2) 2 and with files of the Security Interest (Enforcement Roles, 2002, Cth. Aut against the account stated hereinsfer calling upon them to repay the amount with do repay the amount, notice is hereby given to the public in general and in particu-tor of the public of the public in general is hereby causioned not to deal with the pro-sor in particular and the public in general is hereby causioned not to deal with the pro-for the amounts, interest, costs and charges thereon. The borrowers' morrosanses'

| Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.  |   |                             |  |  |
|---|---|-----------------------------|--|--|
| Name of borrower(s),<br>Guarantor & Loan<br>Account No.   | Description of the property mortgaged (Secured Asset)   | Date of<br>Demand<br>Notice | Date of Symbolic<br>Possession<br>Notice | O/s Amount as<br>on date<br>of Demand Notice |
| Mr. Amol Bapurao Ghadge<br>Mrs. Pratibha Amol Ghadge<br>20006020006502,<br>20006020006171   | All that part and parcel of property consisting of Survey No.288/4, Milkat No. 3/3257, Part of Plot No. 38 Row House No. 2, Ghadge Nivas, Ladgaon Road, Ramgiri Nagar, Valiapur, Aurangabad- 423/701 and bounded by: North: Plot No. 37 Row House No. 3, East: Road, West: Plot No. 45 Row House No. 11, South: Plot No. 36 Row House No. 1 | 26.02.2025                  | 25.07.2025                               | Rs.12,38,372.11<br>as on 15.02.2025          |
| Mr. Anand Gurumurti Kolle<br>Mrs. Laxmi Gurumurti Kolle<br>Mr. Shivanand Gurumurti Kolle<br>Mr. Abhijeet Gurumurti Kolle<br>Mr. Ganesh Mahadevappa Kore<br>20006120001795 | All that part and parcel of property consisting of CTS No. 6178/2, House No. R-4-87, On Namh Shivey Brawan, Near Ausa Hanuman, Khandoba Galli, Latur, Taluka & Dist Latur- 413512 and bounded by: North: Road, East: House of Shivmurit Kolle, West: House of Shivraj Inde, South: House of Shivas Patil                                    | 10.01.2025                  | 25.07.2025                               | Rs.8,36,903.81<br>as on 01.12.2024           |
| Mr. Rajesh Prahlad More<br>Mr. Prahlad Jumman More<br>20004090001446  | All that part and parcel of property consisting of Plot No. 52, F.No. 52,<br>Kasoda Road, Mhasave Shivar, KR Patli Nagar, Opposite Govt. ITI,<br>Taluka- Parola, Dist- Jalgaon, Maharashtra and bounded by:<br>North: Plot No. 51, East: Plot No. 43, West: Road, South: Plot No. 53  | 18.01.2024                  | 25.07.2025                               | Rs.6,98,435.84<br>as on 31.12.2023           |
| Place: Aurangabad-Latur-Jalgaon Authorised Office<br>Date: 31/07/2025 Bandhan Bank Limit  |   |                             |  |  |

SUMMIT SECURITIES LIMITED PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that ou clients, 1. Mr. Madhukar Vishni

Jadhav 2. Mrs. Pandibai Vishni

SECOND NOTICE TO SHAREHOLDERS

e flo demonstry in use uscullar as processes and the earlier architects who have missed the earlier admined March 31, 2021 are encouraged to lise this facility by furnishing necessary countries to MUPF (intime India Private Intibut, the Company's Register and Shate intibut, and the Company's Register and Shate intibut, and the Company's Register and Shate intibut, and the Company's Register and Shate in the Company's Register and Shate in the Company of the Compan

For Summit Securities Limited Sdi-Place: Mumbal Jiya Gangwani Date: July 30, 2025 Company Secretary

# IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI MARJI APPLICATION NO. 317 OF 2022 IN R.A.D. SUIT NO. 2374 OF 2010

Deshbhushan Co-operative Housing Society Ltd. having its Office Regd. at A-51, Patil Estate CS No. 654/D, Malabar and Cumballa Hill Division, 278, Tardec

admin was en negotiating with 1. Mrs. Aparra Prabhakar Pringulkar & 2. Mr. Sahil Prabhakar Pringulkar for purchase, transfer and sale of residential Filts and shares Schedule hereunder written ("the Filat and the Schedule hereunder written ("the Filat and the Schedule hereunder written ("the Filat and the Shares"), free from all encumbrances. Amy party or person having or claim or demand of any nature whatsoever in, to, over, upon or in respect of the filat and the shares or any part thereof by way of sale, exchange, and the shares or any part thereof by way of sale, exchange, and the shares or any part thereof by way of sale, exchange, elsen, lispendens, beneficial right interest under any trust, right of prescription or Agreement or otherwise claiming howsoever (including any claim to possession of the Filat hereby called upon to make the same known to us in the filat is hereby called upon to make the same known to us in the filat is hereby called upon to make the same known to us in the filat is hereby called upon to make the same known to us in the filat is hereby called upon to make the same known to us in the filat is hereby called upon to make the same known to us in the filat is hereby called upon to make the same known to us in the filat is hereby called upon to make the same known to us in the filat is hereby called upon to make the same known to us in the properties of the filat the properties of

Versus

1. Shri. Chandrakant Shankai
Dake, Indian Inhabitant, Age: 37
years, Occupation: Service
Residing at Room No. D-98, CS
No. 654/D, Malabar and Cumballa
Illi Division, Off Javige Dadaje
Marg, Tardeo Road, Tardeo
Mumbai - 400 007, Through bi
Constituted Attorney Shri. Raji To, The Respondent No. 3 & 4 Constituted Attorney Shri. Raju Dattaram Awte, Age-29 years Occupation: Service, Residing a' Room No.36, Building No.18 Mankhurd Transit Camp Mankhurd, Mumbai-400088.

Mankhurd Transit Camp,
Mankhurd Marbai-40088.

2. Bindu R. Jain, Lindin Habitan
Residing at 171, Silver Arch, Petit
Hall Compound Nepean Sea Road,
Mumbai - 400 006.
Mumbai - 400 006.
Mumbai - 400 006.
Mumbai - 500 007.
Mumbai -

Dated 31st July, 2025 SC LEGAL, Advocates & Notary, 09, 2nd Floor, 240/242, Shah House, Dr. C. H. Street, Marine lines (East), Mumbai-400002

... Applicar (Original Defendant Versus

City, Senapati Bapat Marg, Low Parel Mumbai 400 013 Parel, Mumbai - 400 013.

6. Babu Ravji Shah, Indian Inhabitant Residing at A2, Om Shraddha, Tulinj Road, Nallasopara East, Dist. Palghar-401209. Trade Centre, Gr. Floor, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400 013.

To.

The Respondent No. 3 & 4 abovenamed.
WHEREAS, Applicant/Original Defendant abovenamed have taken out Application dated 7th December, 2022 1e. MARJI No. 1202 1e. MARJ

Mumbai - 400 002, ir person or by authorized Pleader duly instructed on the 7th August, 2025 at 2:45 p.m. to show cause against the Application failing wherein, the said Application from Court Room Said Application from Court Room Given under the said of the Court this 11th day of October, 2024.

PUBLIC NOTICE

Brupendra Doshi 2, Samir Brupendra Doshi, Jegal heles of Brupendra Doshi, Jegal heles of Doshi 3, Uday Brupendra Doshi, Jegal heles of Doshi having hele of Jegal Brupendra Doshi, Jegal Hall No. B-3, 66, Walkeshwar Trwerl Cooperative Houseing Society LUA. The Cooperative Houseing Society LUA. The Cooperative Houseing Society LuG of possession letter of flat no. 2004. A Nagar, Kandwild West, Mumbal-400067 in their name claiming themselves to be the only legal members of the the other of the season of the company of the company

## PUBLIC NOTICE

issued by Sun-N-Dew Coop. Higs Soi in respect of Flat No. A1, Ground floor, in respect of Flat No. A1, Ground floor, No. Chore Coop. Housing Scc. Lid., Kelf Michael Coop. Housing Scc. High School Coop. Housing School Coop. Housing School Coop. Housing School Coop. High School

ated this 31" day of July 2025. Sd/-Mrs. Swati S. Gala, Ms. Hetvi Gala Advocates, High Court, old Coin Apartments, Opp. Vakola Chun Santacruz (East), Mumbai 400 055.

Court Room NC.
IN THE BOMBAY CITY CVILL
COURT AT DINDOSHI
BORIVALI DIVISION,
GONEGACN, MUMBAI
NOTICE OF MOTION NO. 1037
OF 2024
IN
SHORT CAUSE SUIT NO. 2799
OF 2007

.....Court Receiver
Take Note that this Horble Court
will be moved before this Horble
Court H.H.J. Shri. M. Mchinuddin
M.A. presiding in C.R. No.1 on 0.11.0.2025 at 11.00 am/2.45
O'Clock or soon thereafter as Counsel can be heard by the
Counsel on the part of the plaintiff
for the following reliefs.

Recovery Proceedings No. .cur v. 2004

That such other and further reliefs as the nature and circumstances of the facts of the case may require be granted.

Dated this 02nd day of July, 2025.

Sd/For Registrar

City Civil Court

at Dindoshi



Dated this 02nd day of July Notice of Motion taken out By Harsh Ramesh Gutka Advocate for Applicant Flat No. 1504. 15th Floor, Horizon Tower, Gokhale Ro North Shivaji Park, Dadar V Mumbai-400028 Mob No. 9699956916 Advocate for Applicant To,

Patrick Matris
The Plaintiff abovenamed
Kirif Ranchobhal Amin
The Defendants abovenamer
N. B. Affidavit of the Mr.
Makharia, the Authorised Sig
of the Applicant/the
abovenamed, affirmed on til
day of Feb., 2024 will be u
support of this Notice of Moti

LOSS OF SALE AGREEMENT PUBLIC NOTICE

Purchasery bearing Registrers Alumber Beschetzsche Schrift angement dated for Munde 2014, accounted between 8.K. Strother File (WWRE), and Kin Schrift and Lanz 2014, accounted between 8.K. Strother File (WWRE), and Kin Schrift and and Kin

om this present.

Ankush O, Upadhyay

Advocate High Court Bombay

Unit-701-704, SDF-VIII, SEEPZ-SEZ,
Andheri (E), Mumbai-400096

ate: July 31, 2025

To consider and approve Notice of Annual General Meeting for FY 202 To consider and approve the Clos Registrar of M books of the co

IN THE COURT OF SMALL
CAUSES AT MUMBAI
MARJI APPLICATION NO. 288

OF 2007 Arun Mantex Ltd. Office at 156B Tardev Road, Mumbai-400034 ...Applicant/Interv n the matter between

Nipam Praful Patel
Unit No. 15, Kamla Bhavan
Industrial Premises Co-op. Soc.
Ltd., Sharma Industrial Estate,
Walbhat Road, Goregaon East,
Mumbai.400063

Mumbai-400063
Patrick Matris
Unit No. 15, Kamla Bhavan
Industrial Premises Co-op. Soc.
Ltd., Sharma Industrial Estate,
Walibhat Road, Goregaon East,
Mumbai-400063
....Plaintiffs
V/S

Counsel on the part of the plaintiff to rive hollowing recours the places. That this Horble Coultr's beginner. That this Horble Country and the plaintiff of th



e notice of this meeting is also ava the website of the Com w.antarikshindustries.com and web a stock exchange ie. BSE Lii w.bseindia.com.

MARJIAPPLICATION NO. 288
OF 2022
R.A.D. SUIT NO. 1335 OF 2006
Deshbhushan Co-operative
Housing Society Ltd. having its
Office Regd. at A-51, Patil Estate,
CS No. 654/D, Malabar and
Cumballa Hill Division, 278, Tardeo
Road, Tardeo, Mumbai-400 007
Regn.No.BOM/HSG/3756 of 1972)
C.A. Through Person M. Babu R.
Shah ... Applicant

... A (Original Del 1. Shri. Chandrakant Sitaram Sawde Indian Inhabitant Age: 54 Shri. Chandrakant Sitaram Gawde, Irdan Inabilant, Age-5 yaars, Occupation: Service, Residing at Room No. D-89, CS No. 654/D, Malabar and Cumballa Hill Division, Oil Jayige Dadage Malabar and Cumballa Hill Division, Oil Jayige Dadage Malabar and Cumballa Hill Division, Oil Jayige Dadage Malabar and Oil Jaying Dadagam Andrews Jun. Rajigu Dattaram Awte, Age-29 years, Occupation: Service, Residing at Room No.36, Building No.18, Mankhurd Transit Camp, Mankhurd, Mumbai-400088.

2. Mr. Suresh B. Patil, of Mumbai an adult Indian Inhabitant Residing at Sachinam Heights CHS. Ltd. 1st Floor. 275. Tardee Road. 3. Kantilal Ghamandiram Govani, Indian Inhabitant office at Trade Centre, Gr. Floor, Karnala Chy, Sengael Bagut Marg, Lower Govani, Indian Inhabitant office at Trade Centre, Gr. Floor, Karnala Chy, Sengael Bagut Marg, Lower Markett Chy, Sengael Bading at A2. Om Shraddha, Tulinj Road. Nallascopara Eart, Dist. Patipar-401209, Trade Centre, Gr. Floor, Lower Park Mumbai-400103. Kamala City, Senapati Bapat ivil... Lower Parel, Mumbai - 400 013. ...Responder

To, Respondent No. 2

The Respondent No. 2

WHEREAS, Applicant/Original Defendant abovenamed have taken out Application dated 7th December, 2022 Le. MARJI December, 2022 Le. MARJI No. 2022 Le. MARJI No. 2022 Le. MARJI No. 2022 Le. MARJI No. 2026 against the Respondent P. Org. Plaintiffs praying that the delay if any, in filing the above application be condoned in the Decree dated 14.08.2006 passed by this Homble Court passed on the basis of purported consent terms dated 14.08.2006 in suit be be directed to restore the matter on file and to decide the same in accordance with the Law, and for such other and further reliefs, as proyed in the Application.

To show the proper short of the Propriet Support of the Propriet Support of the Application.

To Standard Support of the Propriet Support of the Application.

authorized Pleader duly instructed on the 7th August, 2025 at 2:45 p.m. to show cause against the Application failing wherein, the said Application will be heard and determined Ex-parte. You may obtain the copy of said Application from Court Room No. 13 of this court. Given under the seal of the Court

Seal

Sd/ Registra

notice.
Failure to do so shall result in such right title, interest, benefit, claim, objection, o demand, if any, being deemed as waiver released, and not binding upon or

ent. ice : Mumbai

India Law Alliance Partner Surya Mahal, 1st Floor, 5, Burjorji Bharucha Marg, Fort, Mumbai 400 023 Tel: +91 22 2265 2833 / M: +91 98200 08114 kamlesh kharade@indialawalliance.com

### **PUBLIC NOTICE**

We, (1) D.N. Nagar Abhinav Sahyadri Coperative Housing Society Limite Registration. No. BOM/KW/HSG/IT. 1862-1969-7 dated 14.02.1997 art having Registeration. No. BOM/KW/HSG/IT. 1962-1969-7 dated 14.02.1997 art having Registerad Office at Building No. 1.05.2004. And the Company of the Compan

## PUBLIC NOTICE

and (2) Mrs Sabiha Amirali Char-both residing at Fait No.9, Barta No. 1800, 1

described in the Schedule hereunder wortten.

All persons having any claim and/or demand and/or objection against / grost, demand and/or objection against / grost, the Owners in the Premises or any portion thereof. by way of mortgape, encumbrance, sale, agreement for sale, transfer, assignment, losse, agreement for sale, such assignment of sales, such as such

(Description of the Control of the C

Dated this 31st day of July 2025 For Khaitan & C

## अस्वीकृती

वर्तमानपत्रांत प्रकासित झालेल्वा कोण ग्रतीमध्ये करण्यांत आलेल्या दाव्यांच्या र सत्यतेसाठी नवशक्ति कोगतीही हमी देत जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा

वतः चौक्यों करण्याचा कवा तत्राचा सर प्रमावातव वावकंत मुख्यम्यांत वेते. वा वर्तमानप्त्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिः बमाहित्व है ऐस्स मध्ये अपलोड केलेल्या कोलेल्य बीहरातीमधील कोणत्याही तथाकवित दिशा प्रमावा किंवा वहलामीकरक मुक्काराति वि ग्रम्थाति हवा वहलामीकरक मुक्काराति वि ग्रम्थाति हवामी किंवा प्रीवदाति विक्री नामास्त्रात्वा ग्रम्थाति हिलामी किंवा प्रीवदाति विक्री नामास्त्रात्वा

## CHANGE OF NAME

NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

LAT UP SOMMETSTAND IN PASSAGRATION CONTROL

RESIDING AT SHILDING NO.3, WINGRESIDING AT SHILDING NO.3, WINGRESIDING AT SHILDING NO.3, WINGREAL PRICE OF THE SHILDING NO.3, WINGRAJAH FARK BOISSAR (E) TAL. & DIST.

RAJAH FARK BOISSAR (E) TAL. & DIST.

RAJAH FARK BOISSAR (E) TAL. & DIST.

RAJAH SHILDING NO.3, WING
RAJAH SHILDING NO.3, WING
WINGADIA, SIDDIOUT TO "KHADIJA

MOHD MURSSHIR SIDDIOUT AS PER

ADDIARA

LITTURE PRIPERORS.

C. 1215

LINE CHANGES MY MANE FROM

WINGADIA, SIDDIOUT TO "KHADIJA

MOHD MURSSHIR SIDDIOUT AS PER

ADDIARA

LITTURE PRIPERORS.

C. 1215

LINE CHANGES MY MANE FROM

LITTURE PRIPERORS.

C. 1215

LINE CHANGES MY MANE FROM

LITTURE PRIPERORS.

HAVE CHANGED MY NAME FROM SEORGE JACOB GEORGE TO JACOB SEORGE AS PER DOCUMENTS CL-283 GEORGE AS PER DOCL HAVE CHANGED MY NAME FROM M SABEEKA FATHIMA / M. SABEEKA THIMA MAHDI SAYEED TO NEW ME SAREEKA FATHIMA BASHIR

MAME SABEEKA FATHIMA BASHIH HUSSAIN SAYED AS PER DOCUMENTS. CL-315 I, SOYBE I, PATEL, R/O OF 203, 9/B, LUCKY APARTMENT, IRANI COLONY, MALAD (E), MUMBAI - 97 HAS CHANGED DUR MINOR SON'S NAME FROM RUDRAKSH SOYBE PATEL TO AMMAR SOYEB PATEL AS PER HIS BIRTH CERTIFICATE AND AADHAR CARD. CL-432

CL-432
I HAVE CHANGED MY NAME FROM
ABDUL HAMED QURESHI TO ABDUL
HAMED IBRAHIM AS PER AADHAR
CARD. CL-480 HAMEU IDUGUAL.
CARD. CL-48U

I HAVE CHANGED MY NAME FROM
ALLARAKHI QURESHI TO ALLAHRAKHI
IBRAHIM QURESHI AS PER AADHAR
CARD. CL-480 A

CO-480 A

CARD. CL-480 A

I HAVE CHANGED MY NAME FROM
IBRAHIM MEHMUD QURESHI TO
IBRAHIM MEHMODO QURESHI AS PER
AADHAR CARD. CL-480 B

I HAVE CHANGED MY NAME FROM
IBRAHIM MAHMAD KURESHI TO
IBRAHIM MEHMODO QURESHI SP PER
AADHAR CARD.

BRAHIM MEHINDOO DUREN SI-489.

I HANE GINHEEN MY MEH ERIOM
DINISH PANGALE AN PER ARABAT SI-78

TO AN PER ARABAT SI-78

TO AN PER ARABAT SI-78

TO AN PER ARABAT SI-78

THANE CHANGE ON MAME FROM MANIFACH SI-78

PER DOZUMENTS. C.-501

LAME CHANGE ON MANIFACH SI-78

PER DOZUMENTS. C.-501

LAME CHANGE ON MANIFACH SI-78

THANE CHANGE ON MANIFACH SI-78

THANE CHANGE CONTROL MANIFACH SI-78

THANE CHANGE ON MANIFACH SI-78

THANE CH

MANIKANDAN MURUGAN
TO MANIKANDAN MURUGAN
PADAYACHI AS
PER DOCUMENTS. CL-501
I HAVE CHANGED MY NAME FROM
SHOAIB MOHAMMED GULAM
MOWLA
TO SHOAIB MOHAMMED GULAM
MOWLA
MOWLA MOWLA PER DOCUMENTS.

## समीट सिक्युरिटीज लिमिटेड

## करण्यासाठी विशेष विंडो वुलै ०२, २०२५ दिनांकीत सेवी परिपत्रक क्र

### जाहीर सचना

अ च न्यायात्म, मुंबई यांना खालिय मास्तारेचा तावा - गाला क्र. १५, कक्षाता मध्य, गाला क्रि. १५, कक्षाता मध्य, गाला क्रि. १५, कक्षाता मध्य, गाला क्रि. १५६६ - १००० १०० १०० १०० १५६६ - १०० १०० १०० १०० १५६६ - १०० १०० १०० १०० अर्थाल खास, १०, या प्रकारात्मील परिस्ताता मंजूर क्राया सीलर दिनांक: ०२ जुलै २०२५ ही नोटीस ऑफ मोमन पुतील अधिवसन् दाखल करण्यात आलेली आहे: हर्ष गुटका, अधिवक्त, अजेदार संध्यातकीने गोखले तो इ. उसर शिवसावी पार्क रादर (पश्चिम), मुंबई - ४०००२८ मो. ९६९९९५६९६१ अर्जदाराच्या करीने अधिवक्ता संख्या

जारंगः सर्वा/—
स्रक्तः गुंवर्षं कम्मरेशः वरावे
दिनांकः ११/०७/२०२५ पानीत्तरः
स्रिक्तः ११/०७/२०२५ पानीत्तरः
स्रिक्तः कां अरुपस्य
सुर्व गारु, गरिका माकाः, भ, वृज्ञांका
पवका गार्गं, केर्ते, गुंवरं ४०००२१
दूस्वानः + ११ २२ २२६५१२८॥ १
सार्वाकेः + १९ २९ २९५००८११ ४
kardeshkharade@indialowallanec.com

## PUBLIC NOTICE

0% Undivided share in the Plot No earing C.T.S no.1405, 1405/1 and 140 fillage Chembur, Taluka Kuria of Mo

ands the North: C.T.S.No. 1392 ands the Bast: C.T.S.No. 1404 ands the South: Existing Road ands the West: C.T.S.No. 1406

फ्लॅट क्रमांक १२६, जेच ३६० ची. फुट वां गेशियरा सद्यादी'' व्यावर स्थित आहे, ही म ने आहेत. ही इमारत

कोर्ट रूप क्रांट रूप क्रांट रूप क्रांट रूप क्रांट सिटी सिव्हिल कोर्ट, दिंडोशीयेथे बोरीवली विभाग, गोरेगाव, मुंबई नोटीस ऑफ नोशन क्र. १०३७ ऑफ २०२४ मध्ये गोर्ट कोंज सुट क्र. २७९९ ऑफ २००७

करणामध्ये . निपम प्रफुल पटेल चुनिट इ. १५, कमला भवन इंडस्ट्रियल हिमायसेस को, ऑप. सोसायटी लि., शर्मा इंडस्ट्रियल इस्टेट, बालभाट रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३

विरुद्ध

उपकृ सिंदर्ग, कांदिस्सी (पूर्व), पूर्विक्य कांदिस्सी (पूर्व), प्रतिक्यती कोर्ट मिमिल्ट, ज्या नमानस्य, पूर्व ... कोर्ट मिमिल्ट, नेता नमानस्य क्रिकेट स्थानित्य, प्रकृत स्थानस्य क्रिकेट स्थानस्य मानस्य क्रिकेट स्थानस्य क्रा क्रिकेट स्थानस्य क्रा क्रिकेट स्थानस्य क्रा क्रिकेट स्थानस्य क्रिकेट स्थानस्य क्रिकेट स्थानस्य क्रिकेट स्था

) वा माननाय न्यावाल्याना हिनाक १९.०९.२००७ रोजी दिलेल्या आदेशानुसार नियुक्त कोर्ट रिसीव्हरची नियुक्ती रह करण्याचा आदेश द्यावा. ) वा माननीय न्यायालयाने कोर्ट रिसीव्हर, उच्च न्यायालय, मुंबई यांना

।प किर्ती रंचोदभाई अमीन किता रचादमाइ अमान बी-८०४, कॉसमॉस व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, ठाकूर व्हिलेज, कॉदिवली (पूर्व),

ऑफिस: १५६बी, ताडदेव रोड. वंबई – ४०००३४

अंतरिक्ष इंडस्ट्रीज लिमिटेड

कर्ज वसुली न्यायाधिकरण समोर बंगलुरू (डीआसटी १) बंगलुरू-५६००१ थेथे ओए. क्र. ११०६/२०२३ १रम्यान : कर्नाटका बैंक लि., बेह्यारी शाख 

सिच येथे; मे. सीएसएक्स कापितिश हिम्पेट, बेअस्ताहरू माना थे, पूर्वाच फाम अस्ताहरूस वेथे स्थित, सर्व्हें क्र. १३२/३ स्टला- कुर्नृत, डोनेक्स्त (पान), विद्यमक मानी, अतंत्रपूर (हि), आग्र प्रदेश याअर्थी अर्जदार बैंकेने एक्सण रक्क ५.५९,११,२०२.९५ (हथ्ये एक्सणसाहरा स्वत्र हाजा स्टोनों बहातर आणि येप पंच्याण्या ।३) सह वर्तमान आणि मीच्यालीत त्याव ।। स्वार्ट्स स्वर्माण आणि मीच्यालीत त्याव

सही/- निबंधक

## जाहीर सचना मुचना दिली जाते की आमचे अशिल १. श्री. मधुकर विष्णू जाधव २. श्रीमती ग्रांडिबाई विष्णू जाधव हे खालीलप्रमाणे

९, बजा हाउस, साराव मरूवा राड, कुलावा पूर्व १ ४००० ५ आणि (३) श्री क्वामाअली हीरजी चरानिया (४) श्रीमती सुनीरा क्वामाअली चरानिया राहणार. ५ व मजता, २६३ क्वानीए उट सिहिंग्स, उट सिहंग्स, उट स

दावा प्राप्त झाला नाही, तर असे गृहीं आईल की सदर मालमतेबावत कोणता अहंत की सदर मालमतेबावत कोणता हक, मालकी हक किंवा स्वारस्व औ नाही व तो नाकारलेला / त्यागलेल केलेला मानला जाईल, आणि अशा मालकांवर कोणताही परिणाम होणार न परिशिष्ट (मालमतेचे वर्णन)

(श) है ५० /- मुख्य मुक्त आपलेका प्रत्येकी (१) है ५० /- मुख्य मुक्त आपलेका प्रत्येकी (१) है ५० /- मुख्य मुक्त आपलेका प्रत्येकी ११ तो छैं ५० (दोनी सामाधिका) है जो अंत्र प्रमान्त इक्त ५० (दोनी स्वाप्त्र) है जो अंत्र प्रमान १९५० स्वा हाज्य (पुराक्ष) को-आंत्र, हाजर्कि सामाध्येकी सामाध्याकी न १९८० पकः...
मांक १, क्षेत्रकळ अंदाजं ९१,
मांक १, क्षेत्रकळ अंदाजं ९१,
कार्पट), समतुल्य १०२,०५ ची. मीटर बांधकाम क्षेत्रकळ), चीथा मजला, बजा इत्तक्ष नावाच्चा इमारतीमध्ये, 'बजा हाऊस (कुलावा) को-ऑप. हाऊसिंग सोसाय-रिक्टच्या मालकीच्या फ्रीहोल्ड जमिनीव "उन्म्य्टल सर्लेड्ड क्र

> खैतान अंड कंपनी करीत यिगाल गॅब्रियल

Ujwal Shivram Maviankar had punchased fiat Aboli Co-perative Housing Society Ltd., Flat No.3, Ground Floor, Wing No. Ushwarp Housing Complex, Naring Phata, War (East), Jaidhe Sasi, Distance Had Garden Sasi, Distance Had Sa

No. 6 Co-op Hsg. Soc. Ltd

Sd/- Ravikant Shivram Mavlankar Flat No.3, Ground Floor, Wing No. I Aboli CHSL, Vishwaraj Complex, Naringi Phata, Virar (East), Dist. Palghar-401305

जाहीर सचना

जाहीर सुचना
पुरुषा वर्ष वर्षाण कर्णाहीर सुचना
पुरुषा वर्ष वर्षाण कर्णाहीर हिली गांवी की गांवी
जाहिल (?) और राम नारायणहास
हरिसिमानी (?) अमित हाताप हरिसिमानी (?) अमित हाताप हरिसिमानी (?) मानक्ष्म ) गांवाचाही,
खानील्यामांचे नपुर केलेला वार्षाच्या आरिक्ष पुरित्यलीह इक, मानक्ष्मी व सावाप, त्रांक्षित व सावाप, त्रांक्षित व सावाप, त्रांक्षित व सावाप, त्रांक्षित वारायण कर्णावाण कर्षान,
खारायण कर्णावाणी कर्षान, व्याचना कर्षान,
कार्याच्या कर्णावाणी कर्माणा विकी, हस्तांतरण,
पुष्टुर्णी, तारण, आक्रेस्तरण, ताम, मानेव्यय, आक्रंस्तरण, उत्याक्षितपा, नामान्याचिति हिक्की ()
आक्रंस्तरण, अपायोक्तरण, नामान्य विकी, हस्तांतरण,

त, करार / करारानाम हत्यादा काणात्याहा मान्तृत हक अथवा दावा असत्त्यास, त्यांने वा सूचनेच्या दिवांकाप्रासून १० (दश) गांच्या आत, तेखी स्वरूपात आणि रचक दस्क दस्वरेषवांच्या अस्तिह, खालील वर कळावादा दुकान क. १००, पहिला ता, क्रिस्टल जाँपसं पॅगडाईज, २४ व्या २ व्या रोडचा जंकशन, वार्ट्स (पिड्यम),

य ३३ ज्या रोडचा जंकार, गाँउ (पण्चिम), मुंबई ४०० ०५०. सरीत मुरतीत कोमतीही मुंबई ४०० ०५०. सरीत मुरतीत कोमतीही मुंतीत परत दिवा प्राप्त न द्वारामा, भेरावा प्राप्त न करम् मुक्ता करणाव आसेती ज्या स्वरीत न मुद्दे केलेल्या मालसचेवा वर्षामीत (१) ऑक्सि बुनिट क्र. ८०३, खेवरूक १४४४५ ची. युट (कारिट), आटक्या मन्दन्तव, 'स्ट्र संक्रम' या मारातीयक, एक स्टेक कर पार्किमाइ, ही मारा लाटि क्र. १९७३ मी टी मार कर ११९८ मारा

(२) पत्राक्ष कथ्य मूळ मूल्याच पांच पूज मरतत्त सममाग, त्रोक्षर प्रमाणपत्र क्रमांक १८, दिनांक २० डिसेंबर २०२२, ''एन स्क्लोअर इंडस्ट्रियल इस्टेट प्रिमायसेस को– ऑपरोटिव्ह सोसायटी लिमिटेड'' यांनी

लेले, विशिष्ट क्रमांक ०८१ ते ०८५ (दोन्ह

पाडिकाइ विच्लू जायव ह खालालप्रमाण नमूद केलेल्या फ्लॅट व त्यास संलग्न समभाग (''फ्लॅट आणि शेअसी') खरेदी, हस्तांतरण व विक्रीसंदर्भात १.

श्रीमती अपर्णा प्रभाकर पिंगुळकर आर्

२. श्री. साहिल प्रभाकर पिंगळक

र. श्रा. साहल प्रमाकर प्रगुळकर यांच्याशी वाटाघाटी करत आहेत. सदर फ्लॅट व समभाग कोणत्याही अडचर्णीशिवाय हस्तांतरित होणार

आहेत. कोणत्याही पक्षाने किंवा व्यक्तीने

वरील फ्लॅट व समभाग अथवा त्याचा कोणताही भाग यावर खालीलपैकी कोणत्याही मार्गाने विक्री, देवाण-घेवाण, हस्तांतरण, भाडेकरार, उपभाडे,

भाडेकराराचे हक, तारण, परवाना, हक्कसंबंध, भेट, वारसा, भार, गहाण,

लंबित दावा, विश्वस्त्वाखालील लाभाचा हक/हित, अधिग्रहणाचा अधिकार किंवा प्राधान्याचा अधिकार,

कोणत्याही कराराअंतर्गत हक किंवा इत कोणत्याही स्वरूपाचा दावा (त्यामध्ये पलंटच्या ताब्यावरचा दावा समाविष्ट आहे) करत असल्यास, त्यांनी सदर दावा या नोटीसमधील दिनांकापासून ७

(सात) दिवसांच्या आत खाली नमद केलेल्या पत्यावर लेखी स्वरूपात व त्यास आधारभूत कागदपत्रांसह आम्हाला कळवावे. जर ७ (सात) दिवसांच्या आत असा कोणताही दावा

प्राप्त झाला नाही, तर असे गहीत धरले त्रात आसी नाहा, तर जस मृहात बरस जाईल की सदर फ्लॅटसंदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा अस्तित्वात नाही. ७ (सात) दिवसानंतर प्राप्त होणाऱ्या माला गणपती कांचुगर, वा डी. को. ऑप. हाऊर्सिंग सोसावर्ट

विरुध्द ट्रॅब्ड्स पॉइंट आणि इतर

मागणी सचना

## मंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र

कळविण्यात येते की गांव मौजे जुवंद्र, त इसई, जिल्हा पालघर येथील भुमापन क्रम रमन्द्रियाम में 166/2/2 लागवडी योग

### जाहीर नोटीस

जिनिक सूचना देण्यात येत आह सार्वजनिक सूचना देण्यात येत आहे की माझे अशील (१) श्रीमती कृष्णा भूपेन्द्र दोषी त (३) उदय भूपेन्द्र दोषी त (३) उदय भूपेन्द्र दोषी त (३) उदय भूपेन्द्र दोषी हे मतत श्री. भूपेन्द्र घत्रभुव दोषी संगव तथा. भूपेन्द्र पत्रभुव दोषी यांव वास्सदार असून पर्सट इक. ऑप. ५, ६६, वाळकेश्वर को आहे. श्री. भूपेन्द्र चत्रभुव दोषी सहिवासी आहेत आणि मृत श्री. भूपेन्द्र चत्रभुव दोषी लाहिवासी आहेत आणि मृत श्री. भूपेन्द्र चत्रभुव दोषी लाहिवासी आहेत आणि मून श्री. भूपेन्द्र चन्ध्रपत्र दोणी चांच्या सात्रकीया भारतीया भारतीय

कुलाबा, मुंबई-४००००५ भ्रमणध्वनी: ८८२८०६२८४८

प्स-सेझ, अंधेरी (पूर्व),मुंबई ४० जुलै, २०२५ ड काइन अभाटमद्स, वाकाल सांताकूझ (पूर्व), मुंबई ४००

जाहीर सचना

ज्यामअली हीरजी चरानिया आणि

विमिटङ्कण प्रीहोल्ड जमिमील उभी अमलोल विचा केंद्रस्त सक्तें नंत्र ७/३२४, कुता विभाग, सीयव मरूवा रोड, कुलावा, मुं ४०० ००५ (यांनेस 'सहस मालमा' अ संबोध्यावत वेत्री जाचे मालक आहेत. स मालस्त्रीस्त्रीमील मुळ तींगेक हरलपेव केंद्र आहेत, ते अनवधानां हरलदेले / एडा हात्रांचे प्रतिहात स्रविद्धा कंट्रांचे केंद्र कारोज, ते अनवधानां हरलदेले / एडा हात्रांचे आहेत (यांनांस 'हिस्सक्तेंचे मु गीर्थक हरलपेवल' असे म्हण्यानां वेद्या).

जीर्षक इस्तरेषुका" असे म्हण्यात बेहेन), मारे वर्गाल असित (१) औ. असीत कवामअली वरानिया, (३) श्रीमती सबित असीतअली वरानिया, (३) श्रीमती सबित असीतअली वरानिया, (३) श्री. कवामअली कवामअली वरानिया बांगी मूळ श्रीमंत्र स्टत्सपेव्य इस्तर्वात आणि (१) श्रीमती मुनी कवामअली वरानिया बांगी मूळ सहस्य क्षाम क्षामक ६९६१, १०२५, दिगां २८ जुलै २०२५, रोवां एवळ केली आपली कोणतीति व्यक्ती / ग्रंस्था / वैक्ष / विस्तर्वात

सर्वसामान्य जनतेस दिली जाते की, श्री एम. फनुसवाला, श्रीमती तस्नीम एच सला, श्री. मुस्लीम एम. फनुसवाल

(चया), ४२० (चया), ४२० (चया), ८४० (चया), ८४० (चया), ८४० (चया), ८४० (चया) व रहर, दे रहर्व चयत - निवक्ती दिस्ता आर्थित प्राप्त आर्थे कर (चया) व रहर, दे वर्च चयत - निवक्ती दिया आर्थित एक क्रांक्ष र २४ (चया) प्रत्य कर (चया) व रहर, दे वर्च चयत - निवक्ती दिया आर्थे एक क्रांक्ष र २४ (चया) व रहर, व राज्य प्रवास कर (चया) व राज्य कर (चया मेससे बेवाई अंड कंपनी, ब्यंकील व नोटी, कार्याल्य: २०,५ पहिला मकला, इमारत इ. २८, वर्ष विद्यार, सेक्टर, १, गांतिनगर, सिस रोड (पूर्व), ठाणे – ४०,११०० वा पल्यावर, या जादितत प्रसिद्ध हाल्यामसून १५ (जीटा) दिस्सांच्या आत सादर करावा अन्या, बोल कालावर्यात कोलाव्यात प्राप्त न झाल्यास, एवडीएकती व्यक्त दिनिदेटकडे मानसाना गाहण उच्छा

श्री. दोराव रुस्तम दावर बांच्याद्वारे फ्ल क्र. ९, चौथा मजला, ''बत्रा हाऊस

दोराब दावर (३) श्रीमती नगींस दोर

२२ सही/-परिषा शहा, वकील न्थळ : मंबई ुः :३० जुलै २०२५

্যেরা State Bank of India

वर्षण्ठ (स्वत्त प्रवादा प्रवादा प्रवादा प्रवादा प्रवादा प्रवाद प्रवादा प्रवाद

| आधकार नाहा व असत्यास ह हे असे समजण्यात येऊन व्यवह याची नोंद घ्यावी. **खरेदीदाराचे वकील** कैलाश ह. पाटील १०२५ (**वकील उच्च न्यायाल**य

एफजीपी लिमिटेड

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १ भारत सरकार

द्वारे सूचना देण्यात येत आहे की, आमचे शील श्री हाईट्स एलएलपी, हे मौजे विलेपार्ले (पूर्व), तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा येथील खालील परिशिष्टात

करण्यात येतील. <u>परिशिष्ट</u> मौजे विलेपालें (पूर्व), तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्हा येथील विलेपालें पूर्वच्या परांजपे 'श्री' योजनेचा भूखंड क्रमांक ९२, नगर भूमापन क्रमांक ६६७, ६६७ (१) आणि ६६७(२), ज्यांचे क्षेत्र मिळकत पत्रिकेप्रमाणे ४६८ ची.मी. आहे व मालकी हक्कपत्राच्या इस्तावेजाप्रमाणे ४६५.७० चौ. मीटर आहे व इस्तावेजाप्रमाणे ४६५.७० चौ. मीटर आहे व इी मिळकत परांजपे 'बी' बोजना मार्ग क्रमांक इ, विलेपार्ले (पूर्व), मुंबई–४०००५७ येथे . श्रेत आहे व त्यावरील इमारत जी 'राना काटेज सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादीत' या सावाने ओळखली जाते व येथील सर्व जमीन

## जाहीर नोटीस

अधिक खुलासेवारपणे वर्णन केलेल्या मेळकतीच्या विकासाचे हक्क मेळवण्याबाबत सदर मिळकतीचे मालक तनडे कॉटेज सहकारी गृहनिर्माण संस्था पर्यादीत यांच्यावरोवर वाटाघाटी करीर

आहेत.

कोषात विद्यास्त्रकारीच्या मालकी हरकसांद्रभाति कोषाती व्यक्तीला विक्री, ग्राहणबट, व्याण्येकल, भार, ग्राहणबट, व्याण्येकल, भार, ग्राहणबट, व्याण्येकल, भार, ग्राहणबट, व्याण्येकल, भार, ग्राहणक, रहेन प्रकार, हेक्सान, कंत्र, अगाज, वरक्त प्रवेत अस्त्रास्त्र, मालक प्रकार, व्यक्त को अस्त्रात हिक्का भारती हिक्का क्रांत्र, मालक क्रिका प्रवाद का अस्त्रात स्वार्णक व्यावक्रमा, अस्त्रेणके अस्त्रीत अस्त्राया (स्वरूप किंवा विक्री करावता अर्थिक क्रांत्र आर्थक क्रांत्र क्रांत्र मालक क्रांत्र क्रांत्र मालक क्रांत्र क्रांत्र क्रांत्र मालक क्रांत्र क्रांत्

आणि त्यांचे खंड व त्यावरील सर्व बांधकाम आज दिनांक ३० जलै. २०२५

११२/बी. उमीला को - ऑ.हा.सो.लि

# श्री. हातम एम. फनुसवाला श्रीमती तस्नीम एच. फनुसवाला श्री. मुस्लीम एम. फनुसवाला श्रीमती मुनीरा एम. फनुसवाल

सिटी सिव्हिल कोर्ट, दिंडोशी

. . . . . हर्ती रंचोदभाई अमीन - वरील प्रतिवादी टीप: प्रतिल नोटीस ऑफ मोशनच्या समर्थनार्थ अद्वार / हस्तक्षेप करणारे प्रतिनिधी श्री. वेकास माखरिया बांचे दिनाक ०६ फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र अपरण्यात येईल.

. निपम प्रफुल पटेल . पॅट्रिक मॅट्रिस – वरील वादी

विनांक : २९.० ठिकाण: मुंबई

क्षी, गगाधरा आणि अन्य गं. ...प्रीतेवाहीं वर्षमानपत्र प्रसिध्दीच्या मार्गे कर्ज वसुली व्यावाधिकरण (प्रक्रिका) नियम, १९९३ च्या नियम २३ (८) अन्वये समन्स त्रती १. मे. सीएमएक्स कॉपरिशन न्सिम्टेड, होरणीकृत कार्यात्व क्र. १२-ए, हासी कासम बेल्डिंग, तिसरा मजता, ६६, टॅमरिंड लेन, फोर्ट,

जाहीर सूचना ्चात पुरस्ता पूजा सर्वधामाज्य जतसेस दिली जाते की सम्ही खालील व्यक्तींच्या हक्कसंबंधांची गिक्सी करत आहोत (१) श्री. अमीराअली जयामअली चरानिया (२) श्रीमती सचिहा समीरअली चरानिया राहणार प्लेट क्रमांक , जजा हाउसा, सीराव मरूचा रोड, कुलावा,

प्राच्यात्र प्रदा प्राप्तनेश्वीतं प्राप्तां प्रापतां प्राप्तां प्राप्तां प्रापतां प्राप्तां प्रापतां प्राप्तां प्रापतां प्रापता

कोणत्याही दाव्याकडे आमचे ग्राहक टर्लश करतील या संदर्भातील परिशिष्ट लॅट क्र. १०६, पहिला मजला, बी विंग, क्षेत्रफळ अंदाजे ५१५ चौरस फुट ावग, अत्रफळ अदाज ५५९ चारस फूट (किवा त्याभेवती), साई लक्ष्मी पार्क सहकारी गृहनिर्माण संस्था मर्थादित, साईबाबा नगर, भायंदर (पूर्व), ठाणे ४०११०५, जे जुना सर्वे क्र. १८०, नवा सर्वे क्र. ६६, हिस्सा क्र. ३ वर उभारण्यात आलेल्या खारी गाव, उमारण्यात आलल्या खारा गाव, तालुका व जिल्हा ठाणे येथील भूखंडावर बांधलेले आहे व त्यास संलग्न समभाग संपूर्ण भरलेले ५ समभाग, मूळ समभाग प्रमाणपत्र क. १७. वेगळेपणाने नमद समभाग क्रमांक ८१ ते ८५ (दोन्ही समाविष्ट) वरील संस्थेमध्ये. दिनांक : ३१ जुलै, २०२५

एस.सी. लीगल . वकील व नोरगी ०९, दुसरा मजला, २४०/२४२, शाह हाऊस, डॉ. सी. एच. स्ट्रीट, मरीन

लाइन्स (पूर्व), मुंबई ४०० ००२.

### जाहीर सूचना

परि. क्र. वसली प्रक्रिया क्र. ५३ सन २०२४

-

श्री. महेश कुमार डीआस्टी- । मुंबई

रामा नवास भावत हथाप मारका आण क वहीवारीयी अनुम त्वर सोर्च जिम्म मिळव माझे अशित पांनी करमास्वरूपी विकल छेप्प उरिकेंदे आहे. तमे सदर मिळकारी कोणावाही कोणताही माराकी हरका, विक कुळरा कळात वास्ता माराज, दान वाशीस, कर बहीवार, मांग् मुनस्त कोट, रावसा को कोणताही फकारचा इंक्क, हिससेबाध हिस् अधीकार, अस्तानास त्योंनी, यावाबत संती अधीकार, अस्तानास त्योंनी, यावाबत संती नोटीस प्रसिद्ध झारायायासून 14 दिवसांच्या अ णे केला जाईल याची नींद घ्यावी. खरेदीदाराचे वकील केलाख ह. पाटील देनोंक: ३१/०७/२०२५ (वकील उच्च न्यायाल ओरिएंट सेराटेक निमिटेड

0.15.40 हे. आर. चौ. मी. पोट खराबा क्षेत्र 0.01.20 हे. आर. चौ. मी. एकूण क्षेत्र 0.16.60 हे. आर. चौ मी. आकार रू. पै. 0.57 ही जमिन मिळकत श्री

भागा विकास साम्राज्या विकास साम्राज्या विकास साम्राज्या विकास साम्राज्या विकास १९ आणि १० अत्राचि साम्राज्या सेवा साम्राज्या सेवा साम्राज्या सेवा साम्राज्या स्थास साम्राज्या सा ाजाचाचात । नकात । निष्कर्ष पटलाव यासाठी आणि अन्य कार्यसूचीकच्छि। जीच्या संचाटाक मंडळाची सभा

ारचात करण्यात आतं आतं . साद र स्ट्रांगा कंपनी स्टा www.orientceratech.com या संबेद स्थळातर तसेच स्टॉक खस्त्रचेजा www.bseindia.com व www.nseindia.com या संबेद स्थळांवर सुद्ध उपशब्ध आतं .

विक्री करार हरवला बाबतची सचना